



RAW EDGE INDUSTRIAL SOLUTIONS LIMITED

AN ISO 9001:2015 & 14001:2015 CERTIFIED COMPANY | CIN: L14219MH2005PLC240892

REGD. OFFICE:

B1-401, B WING, BOOMERANG,
CHANDIVALI FARM ROAD,
ANDHERI EAST, MUMBAI - 400072.
M : +91 9724306856

CORPORATE OFFICE:

02, NAVKRUTI APPT., B/H. B.R. DESIGNS,
NR. LAL BUNGLOW, ATHWALINES,
SURAT - 395007.
M : +91 9724326805

Date: 07/02/2024

To,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai-400001

Script ID/Code : RAWEDGE / 541634

Subject : Intimation of Newspaper Advertisement of Extract of standalone Unaudited financial results for the Quarter and Nine Months Ended 31st December, 2023

Reference No. : Regulation 47 and 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir/Madam,

We wish to inform that pursuant to Regulation 47 and 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith copies of extract of Unaudited financial result for the Quarter and Nine Months ended on 31st December, 2023 published in newspapers on Wednesday, 07th February, 2024.

1. English Daily: "News Hub" dated 07th February, 2024.
2. Regional Language Daily: "Pratahkal" Mumbai dated 07th February, 2024.

Kindly take the above information on record and oblige.

Thanking you.
Yours Faithfully,
For Raw Edge Industrial Solutions Limited

Harsh Vimal Soni
Company Secretary & Compliance Officer
ACS No.: 71200

Encl.: As above

The fifth royal mass wedding ceremony was held in Himmatnagar

Group marriage ceremony held by Shri Bavis village Tapodhan Brahmin Samaj Samuh Lagna Samiti organized 21 couples in the fifth group marriage.



Surat, Umang Rawal: In Himmatnagar, the fifth royal mass wedding ceremony was held by Tapodhan Brahmin Samaj Samuh Lagna Samiti of Shree Bavis village. In which leaders of the society including MLA of Himmatnagar were present. Sri Bavis Village Tapodhan Brahmin Samaj's mass wedding was held the fifth mass marriage was held at Ashwamegh Party Plot near Himmatnagar Sahakari Jean. However, there was a mass program of giving marriage rites to 21 new couples and a special ceremony of giving

rites to 31 Brahmins. 21 jodas took steps in this group wedding. First of all Batuk Agaman, after the Upanayan Sanskar ceremony, Kashi Priyaan was held. Shastri Mitul Rawal of Shahpur gave 21 couples auspicious marriages. A reception was then held. In which Himmatnagar MLA V.D. Community leaders including Jhala and Taluka Panchayat President were present. And blessed nine couples. People from Brahmin community of twenty-two villages were present in the group wedding.

Order to CIDCO to implement '2024 Abhay Yojana'

Navi Mumbai, Pramod Kumar: Following the instructions of the Chief Minister, keeping in mind the problems of the people regarding 'Additional Lease Fee' and 'Bungalow, Row House Plot' in CIDCO area, CIDCO has been ordered to implement '2024 Abhay Yojana'. Due to this scheme, CIDCO had stopped 'Certificate of Occupancy' and lease transfer of buildings in Navi Mumbai area to collect fees. The government has decided to issue occupancy certificate, lease agreement, transfer of all such properties without any extra charges. Common flat holders will directly benefit from this. According to an estimate, this will benefit 650 housing societies and flat holders will also benefit from it in future developments. A decision has also been taken to reduce additional costs. The additional amount as well as additional lease charges will be recovered from the respective land owners/farmers or the developer (as mutually agreed upon between them). Recovery of surcharge will no longer be linked to 'occupancy certificate/lease deed/transfer'. From now on, the excess amount will be recovered separately. This will benefit housing societies for future 'occupancy certificate/lease renewal/transfer'. The statement issued by CIDCO said that if the plot holders pay the additional lease charges due by March 31, 2024, CIDCO has decided to give a rebate of 50 percent under the related 'Abhay Scheme'. According to CIDCO, the additional lease fee charged for extension of construction period from April 1, 2023, except for government and religious plots, will be calculated as per the prevailing SBI PLR rate. If the land holder does not pay the additional lease fee for the construction period of the relevant year, interest at the rate of 18 percent will be charged on the additional lease fee. Henceforth CIDCO will extend the lease period only for a period of 2 years after the expiry of the original construction period by charging additional lease charges to all plot holders (irrespective of the construction extension period granted earlier). After this, the plot agreement will be canceled and the plot will be taken over. Online application for Abhay Yojana can be made by visiting CIDCO website www.cidco.maharashtra.gov.in. To avail the benefits of this scheme, it is mandatory to pay additional lease charges by 31 March

2024. CIDCO has been directed to complete the occupancy certificate/lease deed/transfer process by recovering the additional amount separately under Abhay Yojana. This decision has been taken to solve the pending problems of common citizens without putting any financial burden on them. This will directly benefit many common flat holders. Eknath Shinde, Chief Minister. The decision taken by Chief Minister Eknath Shinde will accelerate the development of various projects. However, I urge more and more citizens and developers to take advantage of this Abhay Yojana. Anil Diggikar, Vice Chairman and Managing Director, CIDCO,

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE is hereby given by the "GHATKOPAR KARMA KIRAN SRA CO - OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED", that LATE MRS RAMILA VISHRAM BAROT, who died intestate on 23/01/2010, was 100% owner with respect of Flat No. 604 on the 6th Floor, B-Wing, Building known as "GHATKOPAR KARMA KIRAN SRA CO - OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED", situated at Cama Cross Lane, Hansoti Lane, Ghatkopar (West), Mumbai - 400 086, admeasuring 225 Sq. Ft. Carpet Area i.e. 25.09 Sq. Mt. Built Up Area; (hereinafter jointly referred to as "SAID FLAT") and along with Share Certificate No. 067 for 5 (Five) fully paid up Shares of Rs. 10/- each amounting to a sum of Rs. 50/- bearing Distinctive Numbered from 331 to 335 (both inclusive), dated 30th day of March, 2005; (hereinafter jointly referred to as "SAID SHARE CERTIFICATES") of "GHATKOPAR KARMA KIRAN SRA CO - OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED". Deceased MRS RAMILA VISHRAM BAROT, having Four legal heirs i.e. (I) LATE MR. VISHRAM SHIVRAJ BAROT who died intestate on 29/01/2022 (DECEASED HUSBAND), (II) MR. DIPESH VISHRAM BAROT (SON), (III) MR. DINESH VISHRAM BAROT - (SON) AND (IV) MR. MAHESH VISHRAM BAROT - (SON), all are the CLASS - I legal heirs; and whereas after death of LATE MRS RAMILA VISHRAM BAROT, who died intestate on 23/01/2010, the ownership rights, title and interest with respect to said Flat and said shares has been transferred in the name of MR. DINESH VISHRAM BAROT by way of executed registered "RELEASE DEED", Document No. KRL - 5 / 2766 / 2024, dated 02/02/2024, by LATE MRS RAMILA VISHRAM BAROT, who died intestate on 23/01/2010.

The Society hereby invites claims or objections from an persons by way of any right, title, estate or interest by way of Agreement, Inheritance Shares, Sale, Mortgage, Transfer, Lease, Tenancy, Lien, Charge, Trust, Maintenance, Easement, Gift, Licence, Bequest, Partition, Exchange, Possession or otherwise whatsoever into or upon the property and / or any part thereof should notify the same in writing together with all original documents within 14 days from the date of publication hereof at society address, failing which than society shall go ahead with the transfer of the said Flat and said Shares in favour of MR. DINESH VISHRAM BAROT as per by-laws of the society. Sd/- FOR "GHATKOPAR KARMA KIRAN SRA CHS LTD" Cama Cross Lane, Hansoti Place: Mumbai lane, Ghatkopar W Dated: 07/02/2024

PUBLIC NOTICE

This public notice is given by the secretary of Charkop Shree Gulmohar Co Op Housing Soc. Ltd. plot 29, RSC 22, sector 8, Kandivali West, Mumbai - 400067, that Mrs. Rukhsar Bano Ramzan Shaikh & Mr. Ramzan Rehman Shaikh, present owners of flat no-b-704, 7th floor in society of Charkop Shree Gulmohar Co Op Housing Soc. Ltd. they had purchased the said flat jointly. Mrs. Rukhsar Bano Ramzan Shaikh passed away on 23rd April 2023. Now the second owner Mr. Ramzan Rehman Shaikh of the said flat applied to transfer the shares of Mrs. Rukhsar ramzan shaikh to his name. By this notice it is hereby declared & informed that if anyone is having objection in respect of the proposed transfer of shares then kindly inform in writing on the below mentioned address within 15 days or whichever is earlier from these presents. For CHARKOP SHREE GULMOHAR CO OP HOUSING SOC. LTD Sd/- Chairman Sd/- Secretary Sd/- Treasurer

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that joint owner Mrs. Anita Ramashray Upadhyay & Mr. Ramashray Ramanaugh Upadhyay in respect of Flat No. 204, Second Floor, admeasuring 500 Sq. Ft. Built up of building known as Samarth Apartment Building No.2, Co-operative Housing Society Ltd., and same is constructed on land bearing Survey No.125, H. No.487, at Village Virar, Manvel Pada, Virar, (E), Tal. Vasai, Dist. Palghar who expired on 26.05.2022 and his legal heir, the Smt. Anita Ramashray Upadhyay as a Wife & Mr. Pritesh Ramashray Upadhyay as a Son both are legal heir and have claimed his share and sale the said flat. This notice is hereby given that any person having any kind of claim, right, title, interest or charge in the above mentioned flat or any part thereof may file their objection along with documents with me at Office No.230, Second Floor, Reliable Prestige-1 Co-Op. Hug. Soc. Ltd., Near Chandan Naka, Achole Road, Nallasopara (East), Tal. Vasai, Dist. Palghar within 14 days hereof, failing which the claim if any shall be considered to have been waived and my client shall not be responsible for the same. Sd/- Mr. Sumit D. Singh (Advocate High Court) Date: 07/02/2024

CORRIGENDUM

This Refers to our public notice published in the English News Papers- News Hub dated 26th January, 2024 and Marathi News Paper Prathak (प्रातःकाल) dated 22nd January, 2024, in respect of our client Mr. Narendra Haridas Kantaria. In the said notice name of our client was erroneously written as "Mr. Narendra Hariprasad Kantaria" which shall stand rectified shall be read as "Mr. Narendra Haridas Kantaria" in respect of the said public notice. Sd/- Adv. Kavita M. More Office : Flat No. K-3/702, Gokul Nagari Nx. K-1, K-2, K-3 CHSL, Gandhar Nagar, Khadakpada, Kalyan (W)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that 1) Namdeo vasudev Patil. 2) Ravindra Hira Patil 3) Sanjay Narayan Deshmukh have agreed to sell the following property. As mentioned below to my client. DETAILS OF THE PROPERTY ALL THAT PIECE AND PARCEL of land bearing survey number No. 89/2/C admeasuring about 1.36.00 H.R.P. + Pot Kharaba 0.99.00 Total Admeasuring about 2.35.00 situated lying and being at Village - lakhiwadi, Taluka - Bhiwandi within the limits of Grampanchayat lakhiwadi, sub-registration of Taluka bhiwandi and sub-registration of District Division Thane. Any Person's having any type of claim/s or interest/s in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment etc or any dues pending in any Government or Semi Government offices can raise his/her/his objection in writing along with Documentary evidence at the below mentioned address within the period of 7 Days from the date hereof, failing which the said sale procedure will be completed by my client without any reference to such claims and the same if any shall be considered as waived, null and void. Sd/- Adv. Nivedita P. Chaudhari ADVOCATE HIGH COURT Date: 06/02/2024 Add: Office No.11, Tall Residency, Opp. Vaishnavi Hospital, Temghar, Bhiwandi- 421302, Dist. Thane.

NOTICE

LOSS OF SHARE CERTIFICATE This is to inform all the concerned that ours is a registered Co-Op Hsg. Society registered under the name ISRANI TOWER CO-OP HSG SOCIETY LTD. Our registered no. NBOM/CIDCO/HSG(OH)/2602/JTR/2007-2008 Dated 02-11-2007. One of our member M/S. Devraj Multitrade Pvt Ltd, residing in ISRANI TOWER CO-OP HSG SOCIETY LTD, Shop No. 01 of our society has informed about the loss of his share certificate has applied for a duplicate Share Certificate and above mentioned Share certificate No 98, for five shares from Bearing no 486 to 490 respectively, for the value of Rs.50/- each. The Society would like to inform all concerned through his notice that any person or financial institution or authority having any legal claim or objection or lien on this share certificate may bring to the notice of the secretary within 15 days for the issue of this notice. If we do not receive any claim or objection within 15 days for the issue of this notice then the society will issue a duplicate share certificate without further communication. Thanking you, For ISRANI TOWER CO-OP HSG. SOCIETY LTD., Plot No.41, sector-15,CBD Belapur, Navi Mumbai Chairman/Secretary

PUBLIC NOTICE

IN THE COURT OF THE CIVIL JUDGE (S. D.) THANE AT THANE Eexh 24 Civil M.A. No. 275/2021 Mr. Sandeep Ramugrah Singh S/O : Late (Sh) Ramugrah Dinnath Singh Age : 47 Years, Occu: Business Bholenath Dairy Farm, Near Railway station Mumbra, Thane - 400 612 Mobile No: 7208455275Applicant/Petitioner Versus NIL The abovementioned Applicants has filed the APPLICATION FOR "LETTER FOR ADMINISTRATION" before Hon'ble Court of Civil Judge (SD), Thane at Thane. 1. Late. (Ms) Seeta Singh Alias Ms. Sita Singh, expired on 20-10-2020 at Varanasi, State: Uttar Pradesh. 2. Mr. Sandeep Ramugrah Singh who is the residents of Thane, who is one of legal heir and beneficiary of the WILL of the deceased and entitled to the property of the deceased Late. (Ms) Seeta Singh Alias Ms. Sita Singh and have filed Miscellaneous Application (for LETTER FOR ADMINISTRATION of Will of Late. (Ms) Seeta Singh Alias Ms. Sita Singh) for the Immovable & Movable properties as mentioned herebelow: a) Shop No 57, Bldg No 8, Vastu Anand, Parsik Nagar, Kharigaon, Kalwa, Thane. b) Movable Properties comprising of Ornaments and bank accounts. ALL PERSONS having any claim against, in, to or upon the above said properties or having any objection with respect to the application for LETTER FOR ADMINISTRATION by way of inheritance agreement, contract, sale, mortgage, possession, gift, lease, lien, charge, trust, maintenance, easement or otherwise, howsoever are hereby required to notify the same in writing along with the supporting documentary evidence in the Court of Civil Judge Senior Division (S.D) Thane, within 30 days from the date hereof otherwise it will be deemed that there is no objection for Granting of LETTER FOR ADMINISTRATION of the will of Late. (Ms) Seeta Singh Alias Ms. Sita Singh, as applied by applicant herein. It is to note that the objection raised after the completion of said period of 30 days will not be considered. By Order Sd/- Asst. Superintendent Civil Judge (SD) Thane Sd/- Hon'ble Civil Judge (SD) Thane

PUBLIC NOTICE

Member OF PUBLIC TO TAKE Notice that 1) Mr. Firoz M. Dhalu 2) Mrs. Suna P. Dhalu and 3) Mr. Firdosh Firoz Dhalu are member of Mangal Geet Co-operative Housing Society Ltd, and owner of Flat No.A-301, EC-58, on Third Floor, Building known Mangal Mandir in Mangal Geet Co-operative Housing Society Ltd., Village Manikpur, Evershine City, Vasai-East, Taluka Vasai, Dist- Palghar, Mr. Firoz M. Dhalu died on 31/03/2018. And Mrs. Suna P. Dhalu died on 05/03/2015. My client Mr. Firdosh Firoz Dhalu have applied to the society for transfer of all right, title, interest, and share of deceased in favour of my client in respect of said Flat. Any person or persons having any claims, or right, interest, title against in respect of said Flat or objections from the heirs or heirs or other claimants / objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased members in the capital / property of the society are hereby required to intimate me at my address 109, First Floor, Shubh Laxmi Shopping Centre, Vasant Nagri, Vasai (East), Dist Palghar 401208, within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his / her / their claims / objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society, if no claims / objection are received within the period prescribed before my client shall proceed and complete all the requirements for transfer of said Flat in favour of prospective purchaser and such claim and objections received thereafter shall be deemed to have been waived. Kailash H. Patil Date: 07/02/2024 (Advocate High Court)

PUBLIC NOTICE

This is to inform to the general public that Flat No. 903, 9th Floor, situated at "Giriraj Dreams", The State Bank of India Employees CHSL, Naupada, Thane (W), is owned by my client Mr. Leslie Basil D'Souza. Unfortunately the Original Society Share Certificate No. 18, shares from Nos. 86 to 90 five shares of each Rs. 50/- has been lost/ misplaced. If the said original Society Share Certificate is found by anybody, they are informed to submit the same to society office within a period of 15 days from the date of publication of this notice. Thereafter duplicate share certificate will be issued to her by the society by concluding that nobody has any objection to that effect. The State Bank of India Employees CHSL Sd/- Chairman Treasurer Secretary Place: Thane Date:05/02/2024.

PUBLIC NOTICE

KNOWN ALL PUBLIC SHALL COME, that My Client FARUQUI ABDUL SAYED RAZAK SAYED, is owner of a Flat Premises bearing FLAT NO. B-11, 3RD FLOOR, MAROL MAYUR CHS LTD., MILITARY ROAD, MAROL, ANDHERI EAST, MUMBAI-400059, MAHARASHTRA, and linked document of the said flat executed between MR. ALIMOHAMED DOSTMOHAMED AND SHARP CONSTRUCTION COMPANY vide Agreement for Sale in the year 1980, and one more Agreement for Sale executed in the year 1994 between MR. ALIMOHAMED DOSTMOHAMED AND MR. ISMAEL A SHAHAI, has been lost/misplace and my client has lodge missing complaint with MIDC. Police station vide No. 10688/2024 dtd. 05/02/2024. If any person has any right, title of any nature objection above said premises and documents the same be brought within 15 days from date of publication of notice to the undersigned with cogent evidence else later no claims of whatsoever in nature shall be entertained. Santosh D. Tiwari Date: 07/02/2024 (Advocate High Court) 15, M.P. Nagar, Near Shobhana Bldg., J.M. Road, Pump House, Andheri (E), Mumbai-400 093.

PUBLIC NOTICE

KNOWN ALL PUBLIC SHALL COME, that My Clients SIDHARTH BALIRAM KAMBLE is lawful owner of Flat No. 1703, Bldg.No.113, 17th floor Sayadree CHS LTD., new Mhada Complex, Penkar Pada, Mira Road East, Thane, my has lost/misplaced Page No.1 to 9 in original Sale Agreement TNN-10. No. 88202016 dated 08/07/2016 along with allotment letter and Original ESSTR CHallan Index-II etc in respect of above said flat, and my client had lodge NC. At said concerned Sakinaka Police Station on dated 06/02/2024. If any person has any objection claim, charge of any nature against said flat/lost above said documents. The same be brought within 14 days from date of publication of notice in written to the undersigned with cogent evidence else later on no claim shall be entertained. Santosh D. Tiwari Date: 07/02/2024 (Advocate High Court) 15, M.P. Nagar, Near Shobhana Bldg., J.M. Road, Pump House, Andheri (E), Mumbai-400 093.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that My client MR. MUZZAMMEEL MOHAMMED SHEIKH is absolute owner of Old Flat No.11, New Flat No. 102, Admeasuring 42.28 sq. mtrs. Built up area on first floor of HAWA MANZIL CO-OP. HSG. SOC. LTD., constructed on N.A. plot of land bearing Survey No. 14 / 11, 14 A / 11, Hissa No.11, 17/2, 18 and 19 at Village Virar, Taluka Vasal, Dist Palghar. Originally MRS ZUBEDA MOHAMMED SHEIKH and MISS TABASSUM MOHAMMED SHEIKH were absolute owners of the aforesaid flat. MRS.ZUBEDA MOHAMMED SHEIKH expired on 27-10-2015. Legal heirs of the deceased are (i) MR. MUZZAMMEEL MOHAMMED SHEIKH, (ii) MR. MOHALLLEEL MOHAMMED S/O. MR. MOHAMMED HOSEIN SHEIKH, (iii) MISS TABASSUM MOHAMMED SHEIKH. MISS TABASSUM MOHAMMED SHEIKH has gifted her 50% share and share of her deceased mother and MR.MOHALLLEEL MOHAMMED S/O. MR. MOHAMMED HOSEIN SHEIKH has gifted share of his deceased mother, vide GIFT DEED dated 20-12-2023, registered in the office of Sub-Registrar Vasai II Virar at Serial No.VASAI II - 22655-2023, have gifted their share in the aforesaid flat to MR. MUZZAMMEEL MOHAMMED SHEIKH. Any person having any claims of any nature whatsoever over the said flat by way of Right, exchange, lease, license, trust, lien, inheritance, possession, attachment, lis pendence, mortgage, charge, Gift or otherwise howsoever are hereby requested to make the same be known with copy of supporting documents to the undersigned at 37, Meghroot, opp. Virar Ry. Stn., Virar (W), Tal. Vasai, Dist. Palghar within 14 days from the date of publication hereof, failing which the same shall be construed and accepted that there does not exist any such claims and/or the same shall construed as having been not existent/waived. Sd/- Date:-07.02.2024 ADV.C.S.SOLANKI

PUBLIC NOTICE

My MR. NAGENDRA RAMMILAN SINGH, resident of Mulund, Mumbai, desirous to purchase below mentioned agricultural property from its land owner, and hence taking title search of the property, therefore Notice is hereby given that if any person/s, bank, financial institutions, having any claim, right, title, and/or interest, demands in or against the said agricultural property by way of sale, mortgage, charge, trust, lien, possession, gift and inheritance, lease, attachment or otherwise are hereby requested to send their claim in writing to the undersigned at below mentioned address within 15 days from the date of this Public Notice, failing which any such claim, demand shall be deemed to have been waived and/or abandoned and my client shall not be liable for the same. DESCRIPTION OF THE LAND/ PROPERTY Village - Bilavali, Taluka - Wada, Dist. Palghar

Table with 4 columns: Survey No., Hissa No., Adms. Area [Purchasing by my client] Hr., Name of Land owner. Rows include survey numbers 408, 470, and 472 with corresponding area and owner names like Chango Bhiwa Patil and Raju Dhama Patil.

Date : 07.02.2024 KOMAL PAVASKAR, Advocate High Court, 5 Sai Jyoti Bldg, Nr Ration office, Mulund West, Mumbai 80. Mob - 70394 63579 pavaskarkomal@gmail.com

PUBLIC NOTICE

Through this public notice, I hereby convey to all the public, my Client Smt. Rasna Govind Ghawali residing at Flat No.605, Building No.13A/C-1, Siddhivinayak 13A/C-1 SRA Co-operative Housing Society Ltd., Sangharsh Nagar, Chandivali Farm Road, Andheri East, Mumbai 400 072, informs on behalf of my client that Mr. Tukaram Pandu Khambe, the original owner of the above flat, has been authorized by Forest Department Slum Renovation Sanjay Gandhi National Park Borivali East Mumbai-66 as per SRA scheme No. Ja.Kra.Ba.20/Zamin/318/2011-12 Borivali on dated 19.08.2011 Flat received by Mr. Tukaram Pandu Khambe, my Ashli Smt. Rasna Govind Ghawali from 12 years ago sale deed dt. by 25.04.2012 Purchased. Also on 25.04.2012 a notarized letter has been sent to the Attorney General. Now my client wants to get that sale deed registered but even after long tireless contacting with the original owner Mr. Tukaram Pandu Khambe, nothing has been found. Sale, exchange, mortgage, lease, loan charge, right, transfer, share, interest, maintenance, license, gift, inheritance, sharing, ownership, lien or otherwise to any person in respect of any of their contacts or the said property/part thereof. If there is any claim / claim / objection they should contact my client or me at my office address below with sufficient documentary evidence within 15 days from the date of publication of this public notice. will be understood and my subjects will be free to register the contract of sale. If any claims / objections received in any form after 15 days will not be treated as waived or waived.. Sd/- Adv. Shankar L. Shelar (Advocate High Court, Bombay) Add : Room No.04, Building No. C/11, Siddheshwar CHS Ltd., Gharonda, Sector 9, Gansoli, Navi Mumbai - 400701 Mob No. 9820791763

PUBLIC NOTICE

Take note that the captioned Flat was sold Mrs. Karthik Housing Development Co. to Mrs. Hansa S. Karia & Mrs. Manisha D. Sharma by an Agreement for Sale dt. 29.07.1995 (reg no. PBBU-1828/1995 on 02.08.1995). Whereas, Mrs. Hansa S. Karia expired intestate on 20.01.2010 and her husband Mr. Suresh D. Karia had pre-deceased on 15.09.2006 leaving behind them two married daughters Mrs. Manisha Dinesh Sharma & Mrs. Bhavini Manish Blakhia and their Legal Heirs to succeed Mrs. Hansa S. Karia's share i.e. 50% share in the said Flat and remaining 50% share already belonged to Mrs. Manisha Dinesh Sharma. Further, Mrs. Manisha Dinesh Sharma as Seller and Mrs. Bhavini Manish Blakhia as the Confirming Party sold the said Flat to Mr. Nitin Gangadhar Dhokale & Mrs. Sangeeta Rudhu Nimase by Agreement for Sale dt. 10.08.2022 (reg no. KRK-3-14433/2022). Further, Mr. Nitin Gangadhar Dhokale & Mrs. Sangeeta Rudhu Nimase sold the said Flat to my client Mr. Sachin Ramesh Surwade by Agreement for Sale dt. 11.01.2024 (reg. KRL-5-1035/2024) who claims said Flat to be free from all encumbrances, claims, charges and demands whatsoever. If any Person/s, Government Authority or organization and/or Financial Institution/s have any objection on Legal Heirship of Late Mrs. Hansa S. Karia or any right, title, right or interest by way of Inheritance, Exchange, Mortgage, Charge, Gift, Possession, Sale, Lien, Lease, Sub-lease, Easement, Maintenance, Attachment, Trust, License and the like in the said Flat or any part thereof should notify his/her nature of claim in writing with evidence to the undersigned at under mentioned address within 7 days of the publication hereof failing which, it shall be presumed that there are no claims and if any found, have been waived / intentionally left unclaimed and released. Any claims or objections thereafter shall be considered invalid. SCHEDULE Flat no. 603, adm. 555 sq. ft., 6th Flr., Bldg. No. C-2, Implosion CHSL, P.L. Lokhande Marg, Chembur Mumbai, constructed on land bearing CTS no. 4, Village Borla, Tal. Kuria, Dist. Mumbai. Sd/- Adv. Amit Ghadge B-101, Usha Commercial Complex, Valpoleer Road, Kalyan W. Thane. Ph. 8655278884 Date: 06/02/2024

Table titled 'DHENU BUILDCON INFRA LIMITED' showing financial results for the quarter and nine months ended 31st December 2023. Columns include Particulars, Quarter Ended (31.12.2023 Unaudited, 30.09.2023 Unaudited, 31.12.2022 Unaudited), Nine months Ended (31.12.2023 Unaudited, 31.12.2022 Unaudited), and Year Ended (31.03.2023 Audited). Rows include Total Income, Profit/(Loss) before exceptional items and tax, Profit/(Loss) before tax and after exceptional items, Net Profit/(Loss) after tax, Total Comprehensive Income (After Tax), Paid-up equity share capital, Face value of share, and Earnings Per Share.

Notes: 1. The above is an extract of detailed format of results for the quarter and nine months ended 31st December, 2023 filed with BSE under Regulation 33 of the SEBI (LODR), 2015. The full format is available on the website of the Company (https://www.dhenubuildconinfra.com) and BSE's Website (www.bseindia.com). 2. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 06th February, 2024. For Dhenu Buildcon Infra Limited Sd/- Samira Maharishi Director & CFO DIN: 07089229 Date : 06th February, 2024 Place : Mumbai

Table titled 'RAW EDGE INDUSTRIAL SOLUTIONS LIMITED' showing financial results for the quarter and nine months ended 31st December 2023. Columns include Sl. No., Particulars, Quarter ended 31st December 2023 (Unaudited), Nine Months ended 31st December 2023 (Unaudited), Quarter ended 30th September 2023 (Unaudited), and Quarter ended 31st December 2022 (Unaudited). Rows include Total Income from Operations, Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items), Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items), Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items), Total Comprehensive Income for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax), Equity Share Capital, Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited/Unaudited Balance Sheet of the previous year, and Earnings Per Share (face value of Rs.10/- each) for continuing and discontinued operations.

Note: 1. The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results is available on the websites of the Stock Exchange(s) at www.bseindia.com and the listed entity at www.rawedge.in 2. The above financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on 06th February, 2024. 3. The Limited Review as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 has been completed by the auditors of the Company. 4. Total income from operations includes only revenue from operations, other incomes are not considered. Date: 06.02.2024 Place: Surat For Raw Edge Industrial Solutions Limited Sd/- Bimalkumar Rajkumar Bansal Managing Director DIN: 00029307

